

सम् (s. oben) wohl zu lesen ist.

पांसुल 1) अपांसुला *unbefleckt, rein* in übertr. Bed. KATHÁS. 78, 83.

2. पाक 1) *was gekocht —, gebacken wird, ein gekochtes Gericht*: पच्यन्ता विविधा: पाकाः सूपात्ताः पायसादयः BŪĠG. P. 10, 24, 26. दूर्वा पाकरसं यथा (न जानाति) Spr. 4488. — 4) बडुपदेशो यन्मया मूलेन न श्रुतः । तस्यैष पाकः KATHÁS. 72, 253. *was da reift, Folgen nach sich zieht, die That*: पाकविपाक BŪĠG. P. 10, 71, 10. — Vgl. noch पुट°.

पाकत्रविचार m. Titel einer Schrift HALL 44.

पाकभाण्ड KATHÁS. 108, 77.

पाकपत्र 1) verstehen Andere als *Kochpfefer*; vgl. STENZLER in ÂCV. GRHJ. S. 2. WEBER, Ind. St. 9, 227. HAUG, AIT. BR. 2, 232.

पाकल 2) a) vgl. oben कूट°. — Vgl. उत्पत्तपाकला.

पाकसंस्था lies eine Grundform des Pākajaġūa.

1. पात्तिक 2) Spr. 2808. — 3) *nur in bestimmten Fällen geltend* SARVADARĠANAS. 123, 6.

पाडी und पाडुी f. ein Kalb, das noch saugt, HĀLA 62.

पाङ्क 1) c) wohl von Vielen angenommen: पाङ्कः (पात्तः) पाठः Schol. zu R. ed. Bomb. 2, 79, 12.

पाडुी s. पाडी.

पाञ्चरात्र Verz. d. Oxf. H. 238, b, 10. °रक्ष्य n. Titel einer Schrift SARVADARĠANAS. 37, 7. in पाञ्चरात्रपत्नीव्यव 61, 10 n. die Pāñkārātra-Lehre.

पाञ्चरात्रक n. = पाञ्चरात्र्य SARVADARĠANAS. 72, 14.

पाञ्चरात्र्य wohl n. die Lehre der Pāñkārātra: °निबर्क्ष्य Verz. d. Oxf. H. 248, a, 28.

पाञ्चाल 1) Z. 4, °ली रीतिः SĀH. D. 623. Verz. d. Oxf. H. 207, a, 2. 208, a, No. 489. n. die Sprache der Pañkāla 181, a, 35. °पुत्रिका patron. der Draupadī Spr. 4487. °नाथ ein Fürst der Pañkāla Ind. St. 10, 173.

पाञ्चालक 1) पाञ्चालिका रीतिः (vgl. u. पाञ्चाल 1.) SĀH. D. 628. — 2) MĀLATĪM. 164, 3.

पाञ्चालानुयान n. ein best. Spiel mit Puppen (vgl. पाञ्चालिका) Verz. d. Oxf. H. 217, b, 43.

पाञ्चालिक adj. (f. ३): चतुःषष्टि, Bez. der 64 Kalā Verz. d. Oxf. H. 217, a, 21.

पाटल 1) a) अघर° Spr. 2981. रायपटलकात्ति LA. (II) 90, 3. सटा° Rōthe RĀĠA-TAR. 5, 332.

पाटलावती 1) MĀLATĪM. 153, 2.

पाटलिपुत्रक 2) °पुत्रिकापाा गणिकानाम् Verz. d. Oxf. H. 215, b, 13.

पाटावली f. Titel einer Schrift WILSON, Sel. Works 1, 284.

पाठ 3) नीलचोला इति पाठे bei der Lesart Schol. zu NAIŠH. 22, 42.

पाठक 1) रामायण° KATHÁS. 33, 142.

पाठनारम्भपीठिका f. Titel einer Schrift WILSON, Sel. Works 1, 283.

पाठिकायन m. patron.; pl. SĀŠK. K. 183, b, 5.

पाठोन 2) KATHÁS. 112, 115. VAĠRAS. 236.

पाठ्य zu recitiren: जग्राह पाठ्यमृवेदात्सामभ्यो गीतमेव च Verz. d. Oxf. H. 263, b, 24. R. 7, 94, 2. SĀH. D. 542.

1. पाण vgl. प्रतिपाण 2).

पाणविक (von पाणव) m. Trommelschläger P. 2, 4, 2, Sch.

पाणि 4) m. N. pr. eines Commentators des Daçarūpa: °विरचित-दशरूपटीका (es könnte auch Pāṇin angenommen werden) Verz. d. Oxf. v. Theil.

H. 133, b, No. 235.

पाणिकूर्चन् °कूर्चाश्च ed. Bomb.

पाणितल 2) = 1 Karsha = 2 Kola ÇĀRĠG. SĀŠH. 1, 1, 17. Verz. d. Oxf. H. 307, b, 2, 4.

पाणिनि SĀŠK. K. 183, b, 11. यदाह पाणिनिः स्वप्राकृतलक्षणो Ind. St. 10, 277. als Dichter Verz. d. Oxf. H. 124, a, 25.

2. पाणिनीय, पिङ्गलेन पाणिनीयानुजेन (पाणिन्यनुजेन wohl richtiger) Ind. St. 8, 160. 247. fg.

पाणिपात्र SARVADARĠANAS. 44, 5.

पाणिपीडन KUMĀRAS. 8, 1 in Verz. d. Oxf. H. 116, b, 3.

पाणिमानिका f. = पाणितल 2) ÇĀRĠG. SĀŠH. 1, 1, 17. Verz. d. Oxf. H. 307, b, 5.

पाणिसंयद् m. = पाणिसंयक्षा R. 7, 12, 19.

पाण्डुर 2) c) vgl. बिल्व°.

पाण्डव 4) उत्तरः (उत्तराः?) पाण्डवो (pl. von पाण्डु?) नाम स्फुटिता जन-पदेा मक्षान् Verz. d. Oxf. H. 334, b, 2, 3.

पाण्डमन् (von पाण्डु) m. eine bleiche Farbe KATHÁS. 122, 94. KUV- LAJ. 68, b.

पाण्डु 2) t) Verz. d. Oxf. H. 338, b, 33. 339, b, 46.

पाण्डुर 1) KATHÁS. 71, 2. — 3) f. स्ना N. pr. einer buddh. Göttin, = तारा WILSON, Sel. Works 2, 36. पाण्डुरा (sic) Gattin A mit Ābha's (während Tārā die Gattin Amoghasiddha's genannt wird) 12.

पाण्डुरिमन् (von पाण्डुर) m. eine bleiche Farbe NAIŠH. 22, 54.

पाण्डुलेख, पाण्डुलेख्य in derselben Stelle u. फलक 2).

1. पाण्य 2) N. pr. eines Geschlechts Verz. d. Oxf. H. 128, a, 24.

2. पात Z. 1, nach 3, 1, 140 hinzuzufügen m. 2) Fall, Sturz: चित्रमु- च्क्रायपाताभ्यां क्रीडतीव विधिर्णयाम् KATHÁS. 54, 96. Z. 6 मक्षपात bedeutet einen schnellen Flug habend; die Stelle gehört also zu 1). a) Z. 4 hinzuzufügen: वाणपातेषु त्रिषु in der Entfernung von drei Pfeil- schussweiten MBH. 5, 7135. Z. 12 hinzuzufügen: अमुकपातैः M. 8, 44. Z. 17 hinzuzufügen: चर्चाचन्दनपातश्च शस्त्रपातः (जायते) प्रवासिनाम् das Auflegen von Sandelsalbe wird zu einem Messerschnitt Spr. 4693. — c) अक्ष° KATHÁS. 33, 216. — 3) चौर° KATHÁS. 77, 40. — Vgl. मूर्ध°.

पातक 2) कर्म° eine sündhafte That R. 2, 109, 21 (118, 21 GORR.).

पातकिल n. nom. abstr. von पातकिन् SĀH. D. 290, 18. 292, 13.

पातकिन् KATHÁS. 39, 48. BŪĠG. P. 10, 78, 27. अरिवधूर्वगर्भपातन° SĀH. D. 290, 9.

पातंग Z. 2. fg. MBH. 6, 422 bedeutet das Wort braun (die Farbe zwischen गौर und कृष्ण); die ed. Bomb. liest पतंग gegen das Metrum.

पातञ्जल, °भाष्य HALL 9. °भाष्यवार्तिक 10. °रक्ष्य 9. °सूत्रभाष्यव्याख्या ebend. °सूत्रवृत्तिभाष्यच्छायाव्याख्या 10. °दर्शन SARVADARĠANAS. 134. figg. पीतपातञ्जलञ्जल so v. a. der das Mahābhāsja in sich aufgenommen hat 133, 5. m. ein Anhänger des Joga-Systems des Pat. Verz. d. Oxf. H. 242, b, No. 399.

पातञ्जलीय adj. von पातञ्जल, पातञ्जलीयाभिनवभाष्य (so im Ind.) HALL 10.

पातन 2) das Werfen der Würfel KATHÁS. 121, 82. das Fällen, Bez. eines best. Processes, dem Mineralien (insbes. Quecksilber) unterworfen werden, SARVADARĠANAS. 100, 4. Verz. d. Oxf. H. 320, a, 9. अघः° 18. ति-